



पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचलित

श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय

फुलंब्री, ता. फुलंब्री, जि.औरंगाबाद

क्रीडा विभाग (वार्षिक अहवाल)

शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७



सादरकर्ता

डॉ. संदीप जगन्नाथ जगताप

(एम.ए., एम.पी.एड., एम.फिल., पी.एफ.आय., एन.आय.एस., पीएच.डी.)

क्रीडा विभाग प्रमुख



प्रस्तावना

श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाचा क्रीडा विभाग १९९७ पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा विषयाच्या प्रगतीत कार्यरत आहे. त्यासाठी महाविद्यालयाने क्रीडांगणासोबत विविध खेळाचे साहित्य खरेदी केले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता, आरोग्य व क्रीडा स्पर्धेतील आवडी निवडी प्रमाणे विभागामार्फत खेळाचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. व्यायाम व व्यक्तीमत्त्व विकासाचे साधन म्हणून स्पर्धात्मक क्रीडा प्रसार हे ध्येय त्यासाठी विभागामार्फत खेळाडुंना पुरेशी जागा, योग्य साहित्य व आरोग्यदायी वातावरण दिले गेलेले आहेत. वर्षभर अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेवून चांगली कामगिरी केली.

शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ क्रीडा विभागाचा अहवाल पुढील प्रमाणे

आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा सहभाग

शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ मध्ये महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने १२ क्रीडा प्रकाराची फिस रूपये ५००/- भरलेली होती. त्यापैकी १२ क्रीडा प्रकारात एकूण ८६ विद्यार्थ्यां सहभागी झाले.

अ.क्र.	क्रीडा प्रकार	सहभागी मुले	सहभागी मुली	एकूण
१.	कबड्डी	१२	—	१२
२.	बॉक्सींग	८	—	८
३.	बॅडमिंटन	५	—	५
४.	खो-खो	२	—	२
५.	मैदानी स्पर्धा	६	९	१५
६.	क्रॉस कंट्री	५	६	११
७.	बॉल बॅटमिंटन	५	—	५
८.	सॉफ्टबॉल	१०	—	१०
९.	आर्चरी	३	—	३
१०.	तलवारबाजी	—	९	९
११.	कुस्ती	५	—	५
१२.	पावर लिफ्टिंग	१	—	१
	एकूण	६२	२४	८६



दैनंदिन खेळाचे तास व स्पर्धा प्रशिक्षण शिबीर

विद्यार्थ्यांनी मोकळा वेळ योग्य पध्दतीने वापरावा व सर्व विद्यार्थ्यांना विभागात उपलब्ध असलेल्या क्रीडा साहित्याचा लाभ घेता यावा साठी वेळापत्रकातच खेळांच्या तासाचे नियोजन केले गेले. त्यानुसार बी.ए. प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच बी.कॉम. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचे दैनंदिन खेळाचे तास दुपारी ३.३० नंतर नियोजनात घेतले गेले. विभागातील क्रीडा साहित्याचा योग्य तो वापर विद्यार्थ्यांनी यादम्यान करून घेतला खेळाच्या तसांना विद्यार्थ्यांनी खालील खेळ खेळले गेले. तसेच स्पर्धा कालावधी मध्ये विद्यार्थ्यांना सकाळी ७.०० ते ९.०० व सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत महाविद्यालयात विभागामार्फत प्रशिक्षण दिले गेले.

- | | | | | | |
|----------------|---------------|------------------|--------------|--------------|----------------|
| १. चेस | २. टेबल टेनिस | ३. कबड्डी | ४. व्हॉलीबॉल | ५. क्रिकेट | ६. धनुर्विद्या |
| ७. तलवारबाजी | ८. बॉक्सींग | ९. हॉकी | १०. सॉफ्टबॉल | ११. हॅण्डबॉल | |
| १२. अॅथलेटिक्स | ११. ग्लो बॉल | १२. बॉल बॅडमिंटन | | | |



आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी

वर्षाच्या सुरवातीलाच आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विभागप्रमुखाकडे नावे नोंदवली. काही खेळांसाठी कमाल सहभाग संख्येपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली त्यानुसार उत्तमोत्तम, अधिक होतकरु व नियमित खेळाडूंना संधी मिळावी हा हेतू समोर ठेवून काही खेळांसाठी निवड चाचणी घ्यावी लागली. निवड चाचणीसाठी विद्यार्थ्यांनी खालील निकर्ष लावले गेले.

अवलंब केलेले निकर्ष –

१. शारीरिक क्षमता चाचणी
२. कौशल्य चाचणी
३. मैदानावरील दैनंदिन उपस्थिती व वर्तन

खेळ निहाय विद्यार्थी संख्या

- | | | | |
|--------------------|--------------------|-----------------------------|-----------------|
| १. धनुर्विदया – ६ | २. वेटलिफ्टिंग – ४ | ३. अॅथलेटिक्स – १०० मी. – २ | |
| ४. २०० मी. – २ | ५. गोळा फेक – २ | ६. थाळी फेक – २ | ७. भाला फेक – १ |
| ८. क्रॉस कन्टी – ६ | ९. टेबल टेनिस – ५ | १०. क्रिकेट – १३ | ११. कबड्डी – १२ |
| १२. चेस – २ | १३. तलवारबाजी – १४ | १४. बॉक्सिंग – ८ | १५. हॉकी – ११ |
| १६. सॉफ्टबॉल – १५ | | | |

महाविद्यालय अंतर्गत क्रीडा स्पर्धा

महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्रीडा प्रकारांचा अनुभव घेता यावा तसेच उदयोन्मुख खेळाडूंना आधिक प्रेरणा मिळावी या हेतूने महाविद्यालयात विविध दिवसांचे औचित्य साधून क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले गेले. वर्षभर खालील प्रमाणे खेळांचे आयोजन केले गेले.

१. क्रीडा दिन – २९ ऑगस्ट – चेस व टेबल टेनिस – सहभागी खेळाडू – १० मुले, ८ मुली
२. वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन – २८ मुले व १९ मुलींचा सहभाग

